

4, 76) giebt man die Bed. *erfrenen* (wegen पीयूष).

— नि dass.: यो मा नक्तं दिवा सायं प्रातश्चाङ्गो निपीयति TBa. 2,4,2,4.

— प्रति dass.: ये ब्रह्मणाः प्रतिपीयन्त्यनैः RV. 10,28,11.

पीयक (von पीष्) m. *Schmäher*, vielleicht Bez. *dämonischer Wesen* AV. 16,6,8.

पीयलुं (wie eben) adj. *höhnisch*: मा न इन्द्र पीयलुवे मा शर्धते परा दाः RV. 8,2,15.

पीयुं (wie eben) UNĀDIS. 1,37. adj. dass.: ननमो वधरेदेवस्य पीयोः RV. 1,174,8. Vgl. देव°. Nach den Lexicographen m. 1) *Emle* TRIK. 2,3,14. MED. j. 36. — 2) *Krähne* UGÉVAL. zu UNĀDIS. 1,37. — 3) *Zeit* TRIK. 1,1,103. MED. UGÉVAL. — 4) *Feuer* MED. — 5) *Gold* Schol. zu Uq. 1,36. — Vgl. पीतु und 3. पीथ.

पीयूता f. *eine best. Pflanze* P. 8,4,5. गाणा काशादि zu P. 4,2,80. गाणा तालादि zu 3,152. °वणा (von वन) P. 8,4,5. — Vgl. वैयूत.

पीयूक्तिल adj. von पीयूता गाणा काशादि zu P. 4,2,80.

पीयूष् (vom folg.), °षति zu *Nektar werden*: विषं सर्वं पीयूषति ÇATR. 14,81.

पीयूष (von पी; पीयूष UNĀDIS. 4,76) n. SIDDH. K. 249, b, 5. 1) m. n. *die erste Milch der Kuh nach dem Kalben, Biestmilch* (AK. 2,9,54. H. 405. an. 3,738. MED. sh. 40. HALĀJ. 2,119); *Rahm, Seim, Saft* überh.: ऋशोः पीयूषं प्रथमं तद्वक्त्र्यम् RV. 2,13,1. 3,48,2. 9,110,8. ऋशोः पीयूषं प्रथमस्यं भोजिरे 10,94,8. स पीयूषं धयति पूर्वसूनाम् 2,35,5. 6,47,4. दिवः 9,51,2. 85,9. दिव्य 109,3. 6. 10,63,3. 87,17. पीयूषं प्रथमं दुक्काना AV. 8,9,24. 9,4,4. ऋष्टेः KAUC. 19. SUÇR. 1,179,18. °वर्णा *milchweiss* H. 1238. — 2) *der beim Quirlen des Milchmeers gewonnene Unsterblichkeitstrank*, n. AK. 1,1,1,44. H. 89. MED. HALĀJ. 1,133. m. (oder ist etwa पीयूषम-मृते zu lesen?) H. an. Zu belegen nur das n. HARIV. 12188. Spr. 838. 1781. RĀGA-TAR. 3,411. °पूर्णाकुचकुम्भयुगा KĀURAP. 26. पुण्यपीयूषपूर्णाः (सत्तः) Spr. 2106. विमलोपदेशपीयूषैः PRAB. 94,6. पिबतो ऽच्युतपीयूषं त्व-द्वाक्याद्धि विनिःसृतम् BHĀG. P. 2,8,26. चिरेण मे पीयूषेणैव लोचने पूर्णा PRAB. 99,6. KATHĀS. 35,138. — Vgl. पेयूष.

पीयूषमरुह् (पी° + म°) m. *der Mond* ÇABDAR. im ÇKDR.

पीयूषरुचि (पी° + रू°) m. dass. HALĀJ. 1,43.

पीयूषवर्षाय (von पी° + वर्ष) zu *einem Regen von Nektar werden*: विषरसः °यते BHART. 2,78.

पील्, पीलति *hemmen* DHĀTOP. 13,14. *stumpf, dumm werden* (झटो-भाव) DURGAD. bei WEST.

पील in °वनानि MBh. 8,2054 fehlerhaft für पीलु.

पीलक m. *Ameise* H. 1206. 21, v. 1. Vgl. पिपील fgg. und पीलुक.

पीला f. 1) Bez. *eines best. Wohlgeruchs* AV. 4,37,3. — 2) N. pr. eines Frauenzimmers P. 4,1,118. — Vgl. पैल, पैलैय.

पीलुं m. UGÉVAL. zu UNĀDIS. 1,38. 1) N. eines Baumes, *Careya arborea* Roxb., nach Andern *Salvadora persica* Lin.; n. *die Frucht* (P. 7,1,74. Sch. VOP. 3,94) AK. 2,4,2,9. 3,4,26,195. H. 1142. an. 2,497. MED. l. 32. HALĀJ. 5,47. VIÇVA bei UGÉVAL. a. a. O. COLEBR. Misc. Ess. I, 314. P. 5,2,24. MBh. 2,1824. 3,12361. 7,8098. 8,2043. 2054 (wo पील gedruckt ist). R. 4,43,22. SUÇR. 1,145,8. 12. 137,12. 182,16. 214,10. 371,7. 2,516,19. VARĀH. BṚH. S. 28,11. 53,63. °वन WASSILJEV 203.

Vgl. कु°, गिरि°. — 2) *Blüte* AK. 3,4,26,195. H. an. (wo wohl पुष्पे द्रुमे zu lesen ist). MED. VIÇVA. *die Blüte von Saccharum Sara* Roxb. MATTHUR. zu AK. WILS. — 3) = *अस्थिखण्ड* *Knochenstück* H. an. MED. *metacarpus* WILS. — 4) = *तालखण्ड* *eine Gruppe von Weinpalmen* H. an. = *तालकाण्ड* ÇKDR. nach MED. *der Stamm einer Weinpalme* WILS. nach ders. Aut. In MED. steht: *अस्थिखण्डे च तालस्य काण्डपादभेदयोः*; nach unserer Meinung ist खण्डे zu *तालस्य* zu ergänzen und काण्ड wie in AK. H. an. und bei VIÇVA als eine neue Bed. (*Pfeil*) aufzufassen. — 5) = *काण्ड Pfeil* AK. H. an. MED. VIÇVA. = वाण DHAR. im ÇKDR. — 6) *Atom* TRIK. 3,3,397. H. an. MED. VIÇVA. — 7) *Wurm, Insect* (कीट) DHAR. — 8) *Elephant* AK. 3,4,26,195. TRIK. 2,8,33. H. 1217. H. an. MED. HĀR. 14. HALĀJ. VIÇVA. In dieser Bed. ein Fremwort (arab. فيل, pers. پيل) COLEBR. Misc. Ess. I, 314. POTT und RÖDIGER in Z. f. d. K. d. M. 4,12. LIA. I, 312, N. 13. — Vgl. पैलव.

पीलुक m. 1) = पीलु 1. in काक° und काल°. — 2) = *पोलक Ameise* H. 21. पीलुकुणा (पीलु + कुणा) m. *die Zeit, wo die Früchte des Pillu reif werden*, P. 5,2,24. गाणा उत्सादि zu P. 4,1,86. VOP. 7,78. — Vgl. पैलुकुणा.

पीलुनी f. *Sansevieria zeylanica* Willd. (मूर्वी) RATNAM. im ÇKDR.

पीलुपत्त (पीलु + प°) m. dass. RĀGAN. im ÇKDR.

पीलुपर्णी (पीलु + पर्णा) f. 1) dass. AK. 2,4,2,2. H. an. 4,84. 85. MED. n. 104 (°पर्णा gedr.). — 2) *Momordica monodelpha* Roxb. AK. 2,4,5,4. H. 1185. H. an. MED. — 3) *ein best. Heilkraut* H. an. MED.

पीलुमत्, adj. °मती चोः heisst *der mittlere Himmel zwischen उद्व-त्ती und प्रथोः* AV. 18,2,48.

पीलुवह (पीलु + वह) P. 6,3,121. N. einer Gegend; vgl. पैलुवहक.

पीलुसार (पीलु + सार) m. N. pr. eines Berges HIOUEN-THSANG I, 54. Die Chinesen übersetzen das Wort durch *fest wie ein Elephant*.

पीव्, पीवति *feist* —, *dick sein* (स्थैत्ये) DHĀTOP. 13,55.

पीव (von पी) nach SĀJ. adj. *fett* RV. 1,187,8. 10. AIR. Br. 2,3. In diesen Stellen ist aber auch पीवस् möglich.

पीवस् (wie eben) adj. Nebenform von पीवन् *feist, fett*; nur im nom. पीवान् MBh. 1,700. 708. 711. पीवाञ्जुना सक्त 13,4461. fgg.

पीवान् (wie eben) UNĀDIS. 4,114. ÇĀNT. 2,9. P. 3,2,75. Sch. 1) adj. (f. पीवरी) *schwellend, strotzend; voll, feist, fett* (von Menschen und Thieren) AK. 3,2,10. 61. H. 448. HALĀJ. 2,187. मेघ RV. 10,27,7. VS. 12,71. 30,21. पीवर्षस्य ज्ञाया पीवानः पुत्रा अकृशासो अस्य TS. 3,2,9,5. AIR. Br. 2,3. पीवानम् MBh. 1,700. 708. 711. BHĀG. P. 9,19,5. कार्यं पीवानम् 7,13,16. पीवा 5,10,10. पीवाम् 1,18,33. पीवरी (धेनु) MBh. 13,3774. इषः RV. 8,5,20. 22,9. पीवरी = तरुणी UGÉVAL. zu UNĀDIS. 4,114. = गो UNĀDIVR. im SAṆKSHIPTAS. ÇKDR. Vgl. पीवस् und पीवर्. — 2) m. *Wind* UNĀDIVR. im SAṆKSHIPTAS. ÇKDR. — 3) f. पीवरी a) *Asparagus racemosus* RATNAM. 16. *Desmodium gangeticum* Dec. (शालपर्णी) BHĀVAPR. im ÇKDR. — b) N. pr. einer geistigen Tochter der Manen Barhishad HARIV. 977. MATSJA-P. in Verz. d. Oxf. H. 39, b, 42. der Gattin des Vedaçiras VS. 82, N. 1. 83, N. 6. einer Prinzessin von Vidarbha MĀK. P. 14,8.

पीवर् (wie eben) UNĀDIS. 3,1,1) adj. *feist, fett* AK. 3,2,10. H. 448.